

ज्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी सरकारी क्षेत्रातील उपक्रमांमध्ये/स्वायत्त संस्थांमध्ये/स्थानिक संस्थांमध्ये स्थितः त्या सामायून घेतल्यानंतर निवृत्तिपेवतनाऐवजीची एक रकमी ठोक रक्कम स्वीकारलेली आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अंशराशीकरणाच्या दिनांकापासून १५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर निवृत्तिपेवतनाचा १/३ इतका अंशराशीकृत भाग पुनःस्थापित करणे.

पूर्ण निवृत्तिपेवतनावर महागाई पाठ

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय, क्रमांक: निअंक-१००१/५०/सेवा-४,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक ९ एप्रिल २००१

वाचा :- १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निअंक-१०१७/१२/सेवा-४, दिनांक २६ मे १९९७.

२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निअंक-१०९९/३०६/सेवा-४, दिनांक १५ नोव्हेंबर १९९९

निर्णय

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निअंक-१०९९/३०६/सेवा-४, दिनांक १५ नोव्हेंबर १९९९ च्या तरतुदीनुसार ज्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी सरकारी क्षेत्रातील उपक्रमांमध्ये/स्वायत्त संस्थांमध्ये सामायून घेतल्यानंतर निवृत्तिपेवतनाऐवजीची एक रकमी ठोक रक्कम स्वीकारलेली आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या पुनःस्थापित करण्यात आलेल्या निवृत्तिपेवतनाच्या १/३ इतक्या भागाच्या रकमेत सुधारणा करण्याबाबतची प्रकरणे विनियमित करण्याबाबतचे आदेश प्रसूत करण्यात आले आहेत. उपरोक्त शासन निर्णयाच्या परिच्छेद-२ च्या तरतुदीनुसार, इतर राज्य शासकीय निवृत्तिपेवतनाधारकांना येथे येथे ज्या दराने महागाई पाठ अनुज्ञेय ठरविण्यात आलेली आहे, त्याच दराने, पुनःस्थापित करण्यात आलेल्या निवृत्तिपेवतनाच्या १/३ इतक्या अंशराशीकृत भागावर उपरोक्त शासन निर्णयाच्या परिच्छेद ३ मधील अटीच्या अधीन राहून महागाई पाठ देय आहे.

२. शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की, ज्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी सरकारी क्षेत्रातील उपक्रमांमध्ये/स्वायत्त संस्थांमध्ये/स्थानिक संस्थांमध्ये स्थितः त्या सामायून घेतल्यानंतर निवृत्तिपेवतनाऐवजीची एक रकमी ठोक रक्कम स्वीकारलेली आहे आणि जे शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निअंक-१०९७/१२/सेवा-४, दिनांक २६ मे १९९७ च्या तरतुदीनुसार निवृत्तिपेवतनाचा १/३ इतका अंशराशीकृत भाग पुनःस्थापित केला जाण्यास पात्र ठरले आहेत, असे कर्मचारी पुनःस्थापित करण्यात आलेल्या निवृत्तिपेवतनाच्या १/३ इतका सुधारित अंशराशीकृत भाग य पुनःस्थापित करण्यात आलेल्या निवृत्तिपेवतनाच्या १/३ इतक्या सुधारित अंशराशीकृत भागावर प्रदान करण्यात येणाऱ्या निवृत्तिपेवतनावरील महागाई पाठीऐवजी, पुनःस्थापनेच्या दिनांकापासून पूर्ण निवृत्तिपेवतनावर महागाई पाठीच्या प्रदानास पात्र ठरतील. येथील शब्दात, निवृत्तिपेवतनावरील महागाई पाठ पूर्ण निवृत्तिपेवतनावर, म्हणजे समावेशन झालेल्या कर्मचाऱ्याने समावेशनानंतर निवृत्तिपेवतनाऐवजीची एक रकमी ठोक रक्कम स्वीकारली नसती तर त्यास निवृत्तिपेवतनाचा १/३ इतका अंशराशीकृत भाग पुनःस्थापित झाल्याच्या दिनांकास जे सुधारित निवृत्तिपेवतन प्राप्त झाले असते, त्या निवृत्तिपेवतनावर देय ठरेल. तथापि निवृत्तिपेवतनावरील महागाई पाठीचे प्रदान उपरोक्त शासन निर्णय, वित्त विभाग, दिनांक १५ नोव्हेंबर १९९९ च्या परिच्छेद ३ मध्ये विहित करण्यात आलेल्या अटीच्या अधीन राहून करण्यात येईल.

३. शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निअंक-१०९९/३०६/सेवा-४, दिनांक १५ नोव्हेंबर १९९९ च्या परिच्छेद-२ मधील तरतुदी वर निर्देशित्याप्रमाणे सुधारण्यात आल्याचे मानण्यात येईल.

४. समावेशित कर्मचारी सरकारी क्षेत्रातील उपक्रम/स्वायत्त संस्था/स्थानिक संस्था इत्यादीमधील त्यांच्या समावेशनापूर्वी जेथे काम करीत होता. त्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग/कार्यालये यांनी पूर्ण निवृत्तिपेवतनावरील महागाई पाठीच्या प्रदानामुळे देय झालेल्या थकबाकीची परिगणना करावी आणि नेहमीच्या पद्धतीनुसार म्हणजे अधिदान य लेखा अधिकारी, मुंबई व कोबागार अधिकारी यांचे मार्फत त्यांचे प्रदान करणे शक्य व्हावे यासाठी निवृत्तिपेवतनाचे कागदपत्र, यथास्थिती, महालेखापाल, मुंबई/नागपूर यांचेकडे आवश्यक ती मंजूरी देण्यासाठी पाठवावे. समावेशन झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक, निअंक-१०९९/३०६/सेवा-४, दिनांक १५ नोव्हेंबर १९९९ च्या तरतुदीनुसार महागाई पाठ/महागाई पाठीची थकबाकी यापूर्वीच प्रदान केली गेलेली असल्यास ती या आदेशानुसार प्रदान करतांना समाविष्टित करण्यात यावी.

५. जेथे समावेशित कर्मचाऱ्यांचा मृत्यु निवृत्तिपेवतनाच्या अंशराशीकरणाच्या दिनांकापासून १५ वर्षांनंतर किंवा १ एप्रिल १९८५ यापूर्वी, जो नंतरचा दिनांक असेल त्यानंतर झाला असेल आणि तो निवृत्तिपेवतनाचा अंशराशीकृत भाग पुनःस्थापित करण्याच्या लाभास पात्र ठरला असेल तर त्याचे कुटुंबातील सदस्य/कायदेशीर वारस या आदेशातील तरतुदीनुसार देय ठरणाऱ्या महागाई पाठीच्या थकबाकीची मागणी करण्यास पात्र राहतील.

६. या आदेशांची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वसन्त चौधरी,
शासनाचे उप सचिव.

भारत सरकारचे सचिव, वित्त मंत्रालय, नयी दिल्ली,
 महालेखापाल (लेखा व अनुश्रेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (११५ प्रती),
 महालेखापाल (लेखा व अनुश्रेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (१२५ प्रती),
 महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),
 महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (५ प्रती),
 मुख्य लेखा अधिकारी, वी ब्लॉक, दिल्ली प्रशासन, विकास भवन, नयी दिल्ली (५ प्रती),
 निबंधक, लेखा, परराष्ट्र मंत्रालय, नयी दिल्ली (१० प्रती),
 संचालक, लेखा व वनेखातारे, मुंबई (५ प्रती),
 अधिष्ठाता व लेखा अधिकारी, मुंबई (५२० प्रती),
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण सभन, वाशी, नवी मुंबई (१० प्रती),
 उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नासिक/अमरावती (प्रत्येकी १० प्रती),
 वरिष्ठ वनेखातार अधिकारी, पुणे/नागपूर/औरंगाबाद/नासिक (प्रत्येकी १५ प्रती),
 निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),
 सर्व जिल्हा वनेखातार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),
 राज्यपालांचे सचिव,
 मुख्य मंत्र्यांचे सचिव,
 उप मुख्य मंत्र्यांचे सचिव,
 सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,
 *प्रबंधक, मूळ व्याय शाखा, उच्च व्यायालय, मुंबई,
 *प्रबंधक, अपील शाखा, उच्च व्यायालय, मुंबई,
 *सचिव, महाराष्ट्र लोकासेवा आयोग, मुंबई,
 *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
 *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
 *प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कुटीर क्र.३ व ४, अधिष्ठाता व लेखा कार्यालय आवार, मंत्रालयासमोर, मुंबई,
 मंत्रालयातील सर्व अधिकारी,
 विशेष आयुक्त, महाराष्ट्र राज्य, ओपरेक्स रोड, नयी दिल्ली,
 मंत्रालयाच्या निदेशाव्हात विभागाच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,
 सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),
 सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष (प्रत्येकी ५ प्रती),
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),
 शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),
 तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),
 संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),
 सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
 सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
 शिक्षण निरीक्षक, मुहम्मदगड, दक्षिण/उत्तर/पश्चिम,
 सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ (प्रत्येकी ५ प्रती),
 सर्व महानगरपालिका व नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य (प्रत्येकी ५ प्रती),
 सर्व जिल्हाधीन वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती),
 कुल सचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर (१० प्रती),
 कुल सचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परमणी (१० प्रती),
 कुल सचिव, पंजाबराय कृषि विद्यापीठ, अकोला (१० प्रती),
 कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी (१० प्रती),
 ग्रामपिकात व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (१२ प्रती),
 शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),
 उच्च व तंत्र शिक्षण आणि संशोधन विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),
 कृषि व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई (१० प्रती),
 वित्त विभागातील सर्व कार्यागारे,
 निवड नस्ती, कार्यासन सेवा-४.

*पत्राद्वारे

Restoration of one-third commuted portion of pension after 15 years from the date of commutation in respect of the State Government employees who had drawn lumpsum amount in lieu of pension on their absorption in a Public Sector Undertaking/Autonomous Body/Local Body.

Dearness Relief on full pension.

GOVERNMENT OF MAHARASHTRA

Finance Department

Resolution No. COP -1001/50/SER-4,
Mantralaya, Mumbai-400 032. Dated 9 April 2001

Read :-1) Government Resolution, Finance Department, No.COP-1097/12/SER-4, dated 26 May 1997.
2) Government Resolution, Finance Department, No.COP-1099/306/SER-4, dated 15 November 1999.

RESOLUTION

In accordance with the provisions contained in Government Resolution, Finance Department, No.COP-1099/306/SER-4, dated 15 November 1999 orders regarding regulation of the cases of revision of the restored amount of one-third commuted portion of pension in respect of the State Government employees who had drawn lumpsum amount in lieu of pension on their absorption in a Public Sector Undertaking (PSU)/Autonomous Body/Local Body, have been issued. In terms of paragraph 2 of the said Government Resolution, dearness relief on the restored amount of 1/3rd commuted portion of pension is payable at the same rates at which it has been made admissible to other State Government pensioners from time to time, subject to the conditions laid down in paragraph 3 of the said Government Resolution.

2. Government has now decided that Government employees who had drawn lumpsum payment in lieu of pension on absorption in a PSU/Autonomous Body /Local Body and have become entitled to the restoration of 1/3rd commuted portion of pension in terms of Government Resolution, Finance Department, No.COP-1097/12/SER-4, dated 26th May 1997 shall, apart from the payment of revised restored amount of 1/3rd commuted portion of pension, be also entitled to the payment of dearness relief on full pension from the date of restoration. Instead of dearness relief on the revised restored amount of 1/3rd commuted portion of the pension. In other words, dearness relief shall be payable on full pension, i.e., the revised pension which the absorbed employee would have received on the date of restoration of 1/3rd commuted portion of pension had he not drawn lumpsum payment in lieu of pension on absorption. The payment of dearness relief will, however, be subject to the conditions laid down in paragraph 3 of the aforesaid Government Resolution, Finance Department, dated 15 November 1999.

3. Paragraph 2 of the Government Resolution, Finance Department, No.COP-1099/306/SER-4, dated 15th November 1999 shall, therefore, be deemed to have been modified as indicated above.

4. The Administrative Departments in Mantralaya/Offices, where the absorbed employee was employed prior to absorption in a PSU/Autonomous Body/Local Body will have to work out the arrears payable on account of payment of dearness relief on full pension and forward the pension papers to Accountant General, Mumbai/Nagpur, as the case may be, for issue of necessary sanction through the normal channel, viz. Pay and Accounts Officer, Mumbai/Treasury Officer concerned for its payment. Dearness Relief/arrears of dearness relief already paid to the absorbed employees under Government Resolution, Finance Department, No.COP-1099/306/SER-4, dated 15 November 1999 should be adjusted while making payment under these orders.

5. Where the death of an absorbee has taken place after 15 years from the date of commutation of pension or 1-4-1985, whichever is later, and he had become entitled to the benefit of restoration of commuted portion of pension, the family member(s)/legal heir(s) will be entitled to claim the arrears of dearness relief becoming due in accordance with the provisions contained in this order.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

V.W. CHAUDHARI,
Deputy Secretary to Government.

* * * * *